

जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था,
ठाणे या कार्यालयाचा दिनांक १६/१०/२०२२ ते
१५/१०/२०२५ या कालावधीतील भाडेकरारास
प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन,
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्रमांक: जाभाक- २०२५/प्र.क्र.२५/२२ स,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक- २१/०३/२०२५

वाचा: १)सहकारी आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे जा.क्र./स.
आ./संवका-१५/जिविलेपवर्ग-१ ठाणे/कार्या.भाडे/१४७/२०२५,
दि.१२/०२/२०२५ रोजीचे पत्र.

प्रस्तावना :-

शासन निर्णय दिनांक ३१ जुलै, २०२० व शुध्दीपत्रक दिनांक ०७ ऑगस्ट, २०२० नुसार शासनाने जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, ठाणे या कार्यालयासाठी दिनांक १६/१०/२०१९ ते १५/१०/२०२२ या कालावधीकरीता महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, चरई टेलिफोन एक्सचेंज बिल्डींग, चरई ठाणे (पश्चिम) या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील २७७७ चौ.फुट जागा भाडेतत्वावर घेण्यास एकूण रु.१,६१,६१३/- इतक्या रक्कमेस शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती. सदर कार्यालयाचा करारनामा दिनांक १५/१०/२०२२ रोजी संपुष्टात आला आहे.

संदर्भाधीन क्र.१ च्या पत्रान्वये विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण), मुंबई विभाग, मुंबई या कार्यालयांच्या अंतर्गत जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, ठाणे या कार्यालयाचा दिनांक १६/१०/२०२२ ते १५/१०/२०२५ या कालावधीचा मासिक भाडे रु.२,४२,८४९/- (रुपये दोन लक्ष बेचाळीस हजार आठशे एकोणपन्नास फक्त) (महानगरपालिका कर, वस्तु व सेवा कर इ. कर वगळून) दरमहा रक्कमेच्या भाडे करार प्रशासकीय व वित्तीय मंजूरीसाठी सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन निर्णय :-

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण), मुंबई विभाग, मुंबई या कार्यालयांच्या अंतर्गत जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, ठाणे या कार्यालयाचा डेप्युटी जनरल मॅनेजर, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई मालकीची चरई टेलिफोन एक्सचेंज या इमारतीमधील ३ रा पोटमाळा, चरई दूरध्वनी केंद्र, म.टे.नि.लि. चरई, ठाणे (प) इमारतीसाठी प्रचलित बाजार भावाप्रमाणे एकूण चटई क्षेत्र २७७७ चौ.फूट एकूण रु.२,४२,८४९/- दरमहा (रुपये दोन लक्ष बेचाळीस हजार आठशे एकोणपन्नास फक्त) (महानगरपालिका कर, वस्तु व सेवा कर इ. कर वगळून) दरमहा रक्कमेच्या जागा भाड्याने घेण्यास व भाडे प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. हे आदेश वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील अ.क्र.१०, नियम ११५ अन्वये कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्यास व भाडे प्रदान करण्यास मंजूरी देण्याबाबत प्रशासकीय विभागाना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. उक्त शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२११८०२०२२४०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अंकुश शिंगाडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. अपर मुख्य सचिव (सहकार व पणन),सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग , मंत्रालय, मुंबई,
२. सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण), मुंबई विभाग, मुंबई.
४. जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, ठाणे.
५. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई
६. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, नागपूर
७. महालेखापाल-१ (लेखापरिक्षण) महाराष्ट्र राज्य, मुंबई
८. महालेखापाल-२ (लेखापरिक्षण) महाराष्ट्र राज्य,
९. निवड नस्ती (२२-स).